

कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई आणि प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर या आस्थापनांना सुधारित वेतनसंरचना लागू करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

उद्योग ऊर्जा व कामगार विभाग

शासन निर्णय क्र. एमएलआय-०३१९/प्र.क्र.१९/काम-६

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : १७ ऑगस्ट, २०२१

- पहा:**
- १) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र.एमएलआय-०९/२००९/ प्र.क्र.३१४/कामगार १, दि.१३/०४/२०१०.
 - २) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र.एमआयएससी-२०१८/ प्र.क्र.५६/१८/युएनआय-१, दि.०८/०३/२०१९.
 - ३) वित्त विभाग अधिसूचना क्र.वेपुर-२००९/प्र.क्र.१/सेवा-९, दि.३०/०१/२०१९.
 - ४) वित्त विभाग, शासन परिपत्रक, क्र.वेपुर-२०१९/प्र.क्र.८/सेवा-९, दि. २०/०२/२०१९
 - ५) वित्त विभाग, शासन परिपत्रक, क्र.वेपुर-२०१९/प्र.क्र.८/सेवा-९, दि.३०/०५/२०१९
 - ६) संचालक, कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांचे पत्र क्र. मश्रविसं/१२२५, दि.०३/०५/२०१९.
 - ७) संचालक, कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांचे पत्र क्र. मश्रविसं/२४१२, दि.०१/११/२०१९.
 - ८) संचालक, कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांचे पत्र क्र. मश्रविसं/२५१, दि.२०/०१/२०२०.
 - ९) संचालक, कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांचे पत्र क्र. मश्रविसं/४१४, दि.०१/०२/२०२०.

प्रस्तावना:-

कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई आणि प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर येथील शैक्षणिक पदांना ६ व्या वेतन आयोगामध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दि.१३ एप्रिल, २०१० रोजीच्या शासन निर्णयानुसार तसेच दि.०४/०८/२०१८ रोजीच्या शासन शुध्दीपत्रकानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या धर्तीवर (UGC) सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली होती. सदर सुधारित वेतन संरचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दि.१२/०८/२००९ रोजीच्या शासन निर्णयावर आधारीत होती. तसेच कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई आणि प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर

येथील संस्थेतील अध्यापकीय पदांना ४ थ्या, ५ व्या वेतन आयोगाच्या वेळी देखील स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली होती.

वित्त विभागाच्या दि.३०/०१/२०१९ रोजीच्या अधिसूचनान्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ७ व्या वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दि.८ मार्च, २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील अकृषी विद्यापीठे / महाविद्यालये, शासकीय संस्था व महाविद्यालये यातील शिक्षकीय पदांना ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई आणि प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर येथील संस्थेतील अध्यापकीय पदांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या धर्तीवर ७ वा वेतन आयोग लागू करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याअनुषंगाने दि.२८/०७/२०२१ रोजी मा.मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदर प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला असता, सदर प्रस्तावास मा.मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

शासन निर्णय:-

१) कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई आणि प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर या संस्थांमधील ७ अध्यापकीय पदांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दि.०८/०३/२०१९ रोजीच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर दि.०१/०१/२०१६ पासून ७ व्या वेतन आयोगाच्या वेतनसंरचना सोबत जोडलेल्या विवरण पत्रातील तपशीलानुसार लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२) सदर ७ अध्यापकीय पदांना उच्च व तंत्र विभागाच्या दि.०८/०३/२०१९ रोजीच्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या संबंधित शैक्षणिक अर्हता, अटी व शर्ती योग्य त्या फेरफारासह लागू राहतील. तसेच सदर शासन निर्णयात नमूद केल्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) निकषानुसार सुधारित वेतन संरचना अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

३) सदर अध्यापकीय पदांना वेतनाच्या थकबाकीचे प्रदान १) वित्त विभाग, शासन अधिसूचना क्र.वेपुर-२००९/प्र.क्र.१/सेवा-९, दि.३० जानेवारी, २०१९, २) वित्त विभाग, शासन परिपत्रक, क्र.वेपुर-२०१९/प्र.क्र.८/सेवा-९, दि. २० फेब्रुवारी, २०१९ आणि ३) वित्त विभाग, शासन परिपत्रक, क्र.वेपुर-२०१९/प्र.क्र.८/सेवा-९, दि.३० मे, २०१९ मधील तरतूदींच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यास व दि.०१/०१/२०१९ पासून सुधारित वेतनसंरचनेतील वेतन रोखीने अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

४) Career Advancement Scheme (CAS) संदर्भात स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील.

५) सुधारित वेतन संरचना लागू करण्यासंदर्भात येणार खर्च अनुक्रमे मागणी क्र.के.४, २२३० कामगार व सेवायोजन ०१ कामगार २७७, शिक्षण (००)(०१) महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था (२२३००६३९), ०१ कामगार २७७, शिक्षण (००)(०२) मुंबई येथील कामगार संस्थेचा विस्तार (२२३००६४८) व प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर येथील पदे २२३०, कामगार व सेवायोजन, ०१ कामगार २७७ शिक्षण (००) (०४) प्रादेशिक कामगार संस्था नागपूर (२२३००६६६) या प्रधान लेखाशिर्षाखाली दाखवून तो चालू वित्तीय वर्षाच्या मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा.

६) सदर शासन निर्णय, वित्त विभागाने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.६१/२०२१/सेवा-९, दि.१५/०२/२०२१ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

७) सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२१०८१७१५१६५९०५१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने सांक्षारकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(श.मा.साठे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत -

- १) मा.मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- २) मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- ३) मा.राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- ४) मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ५) प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक, उ.ऊ.व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) संचालक, कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई.
- ७) उपसंचालक, प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर.
- ८) महालेखापाल, महाराष्ट्र- १/२ (लेखा व अनुज्ञेयता / लेखापरीक्षा), मुंबई/नागपूर.
- ९) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १०) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- ११) जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर.
- १२) वित्त विभाग (कार्यासन सेवा-९), मंत्रालय, मुंबई-३२.
- १३) उच्च व तंत्र शिक्षण विभाग (युएनआय-१), मंत्रालय, मुंबई-३२.
- १४) निवडनस्ती (कामगार-६).

शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक: एमएलआय-०३१९/प्र.क्र.१९/कामगार-६,
दि.१७ ऑगस्ट, २०२१ चे सहपत्र.

अ. क्र.	पदाचे नांव	मंजूर पदसंख्या	कार्यरत कर्मचारी	६ व्या वेतन आयोगानुसार विद्यमान वेतनश्रेणी Pay Band व AGP	सुधारीत वेतनस्तर
१	२	३	४	५	६
१	राजपत्रित वर्ग-१ * संचालक	१	रिक्त	Pay Band रु.37400-67000 अधिन विशेष वेतन रु.3000 * AGP रु.10000/-	At Academic Level 14 with rationalized entry pay of Rs.1,44,200/- + Spl. Allowance Rs.6,750/-
२	प्राध्यापक, औद्योगिक समाजशास्त्र	१	रिक्त	Pay Band रु.37400-67000 AGP रु.10000/-	At Academic Level 14 with rationalized entry pay of Rs.1,44,200/-
३	प्राध्यापक, कामगार अर्थशास्त्र	१	रिक्त	Pay Band रु.37400-67000 AGP रु.10000/-	At Academic Level 14 with rationalized entry pay of Rs.1,44,200/-
४	** उपसंचालक, प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर (सहयोगी प्राध्यापक समकक्ष)	१	१	Pay Band रु.15600-39100 AGP रु.8000/-	At Academic Level 13A with rationalized entry pay of Rs.1,31,400/-
५	राजपत्रित वर्ग-२ अधिव्याख्याता, क्षेत्रकाम निर्देशक	१	१	Pay Band रु.15600-39100 AGP रु.6000/-	At Academic Level 10 with rationalized entry pay of Rs.57,700/-
६	अधिव्याख्याता, औद्योगिक अर्थशास्त्र	१	१	Pay Band रु.15600-39100 AGP रु.6000/-	At Academic Level 10 with rationalized entry pay of Rs.57,700/-
७	अधिव्याख्याता, कामगार कल्याण	१	रिक्त	Pay Band रु.15600-39100 AGP रु.6000/-	At Academic Level 10 with rationalized entry pay of Rs.57,700/-

* उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दि.८ मार्च, २०१९ च्या शासन निर्णयामध्ये पदव्युत्तर शिक्षण संस्थेच्या प्रमुखास असलेले विशेष वेतन (Special Allowance) दरमहा रु.6750/- संचालक या पदाकरीता अनुज्ञेय असेल.

** उपसंचालक, प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर या पदावर अन्य संवर्गातून बदलीने नियुक्ती झाल्यास संबंधितास त्याच्या पदाच्या वेतन संरचनेनुसार वेतन अनुज्ञेय राहिल.

(श.मा.साठे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन